

#### eClerx/SECD/SE/2022/119

November 15, 2022

**BSE Limited** 

Corporate Relationship Department, Phiroze Jeejeebhoy Towers, 25<sup>th</sup> Floor, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001 **National Stock Exchange of India Limited** 

Exchange Plaza, Plot No. C/1, Block G, Bandra - Kurla Complex Bandra (East), Mumbai – 400 051

Dear Sir/Madam,

Reg: Compliance under Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)
Regulations, 2015 ("Listing Regulations")

Sub: Submission of copies of Newspaper Advertisement for Notice of Postal Ballot

Scrip Code: <u>BSE - 532927</u> <u>NSE - ECLERX</u>

Pursuant to the provisions of the Listing Regulations, please find enclosed copies of the Newspaper advertisement published today in Business Standard (in English) and Sakal (in Marathi) with respect to completion of dispatch of notice of Postal Ballot to the Members on November 14, 2022.

The newspaper advertisements are also available on the website of the Company at www.eclerx.com.

This is for your information and records.

Thanking you,

Yours truly,

For eClerx Services Limited

Pratik Bhanushali
Company Secretary & Compliance Officer
F8538

Mumbai

Encl: as above



#### **eClerx Services Limited**

CIN: L72200MH2000PLC125319

Regd. Office: Sonawala Building, 1\* Floor, 29 Bank Street, Fort, Mumbai - 400 023, India.

Phone No.: +91-22-6614 8301 | Fax No.: +91-22-6614 8655

Email Id: investor@eclerx.com | Website: www.eclerx.com

#### POSTAL BALLOT NOTICE

Notice is hereby given that pursuant to Section 110, 108 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 (the "Act") read with Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (the "Rules"), read with General Circular No: 14/2020 dated April 8, 2020, General Circular No: 17/2020, dated April 13, 2020, General Circular No: 22/2020 dated June 15, 2020, General Circular No: 33/2020 dated September 28 2020, General Circular No: 39/2020 dated December 31, 2020, General Circular No: 10/2021 dated June 23, 2021, General Circular No: 20/2021 dated December 8, 2021 and General Circular No: 3/2022 dated May 5 2022 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") (including any statutory modification or re-enactment thereof for the time being in force, as amended from time to time) the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements, Regulations, 2015, as amended and pursuant to other applicable laws and regulations, the approval of the members of the of eClerx Services Limited (the "Company") is being sought for Buy Back of Equity Shares of the Company through tender offer route as provided in the postal ballot notice through e-voting process ("E-voting").

Pursuant to the MCA Circulars, the Company has sent only electronic copies of the Postal Ballot Notice along with Explanatory Statement on Monday November 14, 2022, to all the Members of the Company, who have registered their e-mail address with the Company (in respect of shares held in physica form) or with their Depository Participants (in respect of shares held in electronic form) as on Friday, November 11, 2022 i.e. cut-off date. The Posta Ballot Notice will also be available on the Company's website arwww.eclerx.com, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and the National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of KFin Technologies Limited at http://evoting.kfintech.com.

In accordance with the provisions of the MCA Circulars, Members can vote only through the E-voting process. Members whose names appear on the Register of Members/List of Beneficial Owners as on Friday, November 11, 2022 will be considered for the purpose of E-voting and voting rights shall be reckoned on the paid up value of the Equity Shares registered in the name of the shareholders as on that date. A person who is not a Member on the cut-off date shall treat this notice for information purposes only.

The Company has engaged the services of KFin Technologies Limited for providing E-voting facility to all its Members. Members are requested to note that the E-voting will commence at 09:00 am (IST) on Tuesday, November 15, 2022 and will end at 5:00 pm (IST) on Wednesday, December 14, 2022. E-voting shall not be allowed beyond 5:00 pm (IST) on Wednesday, December 14, 2022. Once the vote is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently.

Members whose names appear on the Register of Members/List of Beneficial Owners as on Friday, November 11, 2022 and who have not registered their e-mail address are requested to register the same in respect of equity shares held in electronic form with the Depository through their Depository Participant(s) and in respect of equity shares held in Physical form by writing to the Company's Registrar and Share Transfer Agent, KFin Technologies Limited at einward.ris@kfintech.com or their address at Selenium Tower B, Plot 31-32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad - 500 032, Telangana.

Members may note that pursuant to the MCA Circulars, the Company has additionally enabled a process for the limited purpose of receiving shareholder communications through email, during the financial year 2022-23 and the Members may update their email address by accessing the link https://ris.kfintech.com/clientservices/postalballot/registration.aspx

The instructions on the process of E-voting, are provided in the Postal Ballot

Notice.

The Board of Directors in its meeting held on November 10, 2022 has appointed Ms. Savita Jyoti of M/s. Savita Jyoti Associates, Company Secretaries as the Scrutinizer for conducting the Postal Ballot only through E-

voting process in a fair and transparent manner.

The results of Postal Ballot through E-voting (along with the Scrutinizer's report) will be declared by the Chairman of the Company or any person authorized by him on or before Thursday, December 15, 2022 and will also be displayed on the website of the Company www.eclerx.com, besides being communicated to BSE Limited and the National Stock Exchange of India Limited, where the equity shares of the Company are listed.

In case of any query and/or grievance, in respect of voting by electronic means, Members may refer to the Help & Frequently Asked Questions (FAQs) and E-voting user manual available at the download section of https://evoting.kfintech.com/ (KFintech website) or contact Mr. S. V. Raju, Deputy Vice President (Unit: eClerx Services Limited) of KFin Technologies Limited, Selenium Tower B, Plot 31-32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad - 500 032, Telangana or at evoting@kfintech.com or call KFintech's toll free No. 1800 309 4001 for any

For eClerx Services Limite

Sd/ Pratik Bhanushal Date : November 14, 2022 Company Secretary and Compliance Office Place : Mumbai F8538

### BHARAT FORGE

Debt service coverage ratio

Interest service coverage ratio

16


17

Place : Pune

Dated: November 14, 2022

#### EXTRACT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2022

KALYANI (₹ in Million)



# - Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules / AS Rules, whichever is applicable.

Note:

Above is an extract of the detailed format of standalone and consolidated financial results for the quarter and half year ended September 30, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 and 52 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

2.66

14.46

3.83

16.40

1.79

8.26

2.13

16.78

3.22

35.27

- Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

  The consolidated financial results include a period of 15 months pertaining to certain foreign components for the year ended March 31, 2022.
- 3 The full format of financial results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and also on the Company's website www.bharatforge.com.

2.38

12.89

60/TS 16949:2002 ISO 9001:2000 For BHARAT FORGE LIMITED

2.19

9.46

2.93

11.93

(B. N. KALYANI)
CHAIRMAN AND MANAGING DIRECTOR
DIN:00089380

CIN: L25209PN1961PLC012046

Regd. Office: Mundhwa, Pune Cantonment, Pune 411 036, Maharashtra, India. Ph. No.: 91-20-6704 2777 / 2476 Fax No.: 91-20-2682 2163 | Email: secretarial@bharatforge.com | Website: www.bharatforge.com





### **RSWM Limited**



### UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2022

(₹ in Crore)

	STANDALONE					CONSOLIDATED						
Post'suloss	Quarter Ended		Half Year Ended Financial Year Ended		Quarter Ended		Half Year Ended		Financial Year Ended			
Particulars	September 30, 2022	June 30, 2022	September 30, 2021	September 30, 2022	September 30, 2021	March 31, 2022	September 30, 2022	June 30, 2022	September 30, 2021	September 30, 2022	September 30, 2021	March 31, 2022
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
Total Income from Operations *	963.27	1,055.19	959.90	2,018.41	1,709.67	3,849.54	963.27	1,055.19	959.90	2,018.41	1,709.67	3,849.54
Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional items & Share of profit/loss of Associates)	28.35	94.77	65.21	123.12	105.34	283.48	28.35	94.77	65.21	123.12	105.34	283.48
Net Profit/(Loss) for the period (before Tax, Share of profit/loss of Associates & after Exceptional items)	28.35	94.77	65.21	123.12	105.34	283.48	28.35	94.77	65.21	123.12	105.34	283.48
Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional items & Share of profit/loss of Associates)	13.74	67.25	42.35	80.99	79.64	239.98	20.13	71.36	44.75	91.49	81.66	246.22
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after Tax) and Other Comprehensive Income (after Tax)]	15.17	53.99	43.50	69.16	101.14	237.38	21.56	58.10	45.90	79.66	103.17	243.61
Equity Share Capital	23.55	23.55	23.55	23.55	23.55	23.55	23.55	23.55	23.55	23.55	23.55	23.55
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year						974.99						1,011.90
Earning Per Share (of ₹10/- each) (for continuing and discontinued operations)												
Basic (₹)	5.83	28.56	17.98	34.39	33.82	101.90	8.55	30.30	19.00	38.85	34.67	104.55
Diluted (₹)	5.83	28.56	17.98	34.39	33.82	101.90	8.55	30.30	19.00	38.85	34.67	104.55

\* Total income from operations represents revenue from operations and other income.

### Notes:

Place: Noida (U.P.)

Date: November 14, 2022

- 1. The above financial results have been reviewed by the Audit Committee and subsequently approved and taken on record by the Board of Directors at its meeting held on November 14, 2022. The Limited Review for the quarter and half year ended September 30, 2022 results as required under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, has been carried out by the Statutory Auditors.

  The Other Commission Loss (OCI) that will not be reclassified to profit or loss includes unrealized loss on fair valuation of equity investments amounting to \$2,000 that will not be reclassified to profit or loss includes unrealized loss on fair valuation of equity investments amounting to \$2,000 that will not be reclassified to profit or loss.
- 2. The Other Comprehensive Loss (OCI) that will not be reclassified to profit or loss in the Statement of Profit and Loss, includes unrealized loss on fair valuation of equity investments amounting to ₹ 9.99 Crore (previous year ₹ 2.31 Crore) and loss of remeasurements of the defined benefit plans of ₹ NIL (previous year ₹ 0.92 Crore).

3. The above is an extract of the detailed format of financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The full format of the financial results is available on the Stock Exchange websites (www.bseindia.com, www.nseindia.com) and on the Company's website (www.rswm.in)

By Order of the Board For **RSWM Limited** Sd/-**B M Sharma** 

**B M Sharma** Joint Managing Director DIN: 08195895

CIN: L17115RJ1960PLC008216

Registered Office: Kharigram, P.O. Gulabpura, Distt. Bhilwara, Rajasthan - 311021, Phone: +91-1483-223144 to 223150, Fax: +91-1483-223361, 223479

Corporate Office: Bhilwara Towers, A-12, Sector - 1, Noida - 201 301 (U.P)

Phone: +91-120-4390300 (EPABX), Fax: +91-120-4277841; E-mail: rswm.investor@lnjbhilwara.com; Website: www.rswm.in

# श्रीमंत देशांचा डाव भारताने उधळला

'तापमानवाढीस आम्ही जबाबदार नाही'



शर्म एल-शेख (इजिप्त), 88

(पीटीआय) : कार्बन डाय ऑक्साइडचे सर्वाधिक उत्सर्जन करणाऱ्या पहिल्या वीस देशांवरच उत्सर्जन कमी करण्याची जबाबदारी टाकण्याचा श्रीमंत देशांचा प्रयत्न भारताने आज इतर विकसनशील देशांच्या मदतीने उधळून लावला. तापमानवाढीला

नसल्याचे

इजिप्तमध्ये सुरु असलेल्या परिषदेच्या हवामान आठवड्यात उपाययोजनांवर चर्चा झाली. सर्वाधिक कार्बन उत्सर्जन करणाऱ्या चीन आणि

जबाबदार

भारताने यावेळी स्पष्ट केले.

भारतासह पहिल्या २० देशांनीच उत्सर्जन कमी करण्यावर भर द्यावा, असा आग्रह श्रीमंत देशांनी धरला होता.

कारणीभूत असणाऱ्या श्रीमंत देशांवरच फक्त जबाबदारी नको असे त्यांचे म्हणणे होते. मात्र, भारताने श्रीमंत देशांच्या या मागणीला विरोध केला. 'तापमानवाढीला

सध्याच्या तापमानवाढीला

विकसनशील देश कारणीभूत नाहीत. परिस्थितीनुसार प्रत्येक देशाने उत्सर्जन कमी करण्याचे स्वतःचे उद्दीष्ट ठरवावे, असे पॅरिस करारात स्पष्ट म्हटले असताना आमच्यावर अकारण दबाव आणण्याचे कारण नाही,' असे भारताने सुनावले. या भूमिकेला चीन, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, भूतान या देशांनीही पाठिंबा दिला.

### श्रीमंत देशांचा कावा

ग्लारगो येथे गेल्या वर्षी झालेल्या हवामान बदल परिषदेत, २०३० पर्यंत ४५ टक्के कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे ठरविण्यात आले होते. त्यासाठी उत्सर्जन कमी करणे, महत्त्वाकांक्षी उद्दीष्ट निश्चित करणे आणि नवीन उद्दीष्ट्ये साध्य करण्यासाठी प्रयत्न करणे, असा कार्यक्रम निश्चित करण्यात आला होता. याचा आधार घेत श्रीमंत देश हे विकसनशील देशांना कोणतेही तांत्रिक आणि आर्थिक सहकार्य न पुरविताच त्यांच्यावर उत्सर्जन कमी करण्यासाठी दबाव आणतील, अशी चिंता यंदाच्या परिषदेत व्यक्त करण्यात आली होती. मात्र, या कार्यक्रमाचा आधार घेत पॅरिस करारात निश्चित केलेल्या उद्दीष्टांमध्ये बदल करता येणार नाही, असे भारताने स्पष्ट केले.

### कार्बन उत्सर्जनातील वाटा अधिक

१८५० पासून (टक्क्यांमध्ये)	२०२१ <b>मधील</b> (टक्क्यांमध्ये)
अमेरिका : २० 💃	चੀन : <b>३१ </b> 💜
चीन : <b>११ </b> 🗳	अमेरिका : <b>१४</b>
रशिया : 😉 🝂	युरोप : 🕻 🚜
भारत: ३.४ 👉	भारत : 😉 🦫

# केंद्राला दिलासा; ऑक्टोबरमध्ये ६.७७ टक्क्यांवर

देशविदेश

# महागाई सात टक्क्यांखाली

नवी दिल्ली, ता. १४ : किरकोळ आणि घाऊक महागाईमध्ये घट झाली झाली असून तीन महिन्यात पहिल्यांदाच महागाई सात टक्क्यांच्या खाली गेली आहे. सप्टेंबर महिन्यात ७.४१ टक्क्यांवर असलेली किरकोळ महागाई कमी होऊन ऑक्टोबरमध्ये ६.७७ टक्के झाली. यामुळे महागाईच्या मुझ्यावरून

विरोधकांकडून झोड सहन करणाऱ्या केंद्र सरकारला दिलासा मिळाला आहे. अर्थात, खाद्यपदार्थांच्या किमती मात्र असल्याचे चित्र

महागाई दोन ते सहा टक्क्यांदरम्यान राखण्याचे रिझर्व्ह बँकेचे उदिष्ट असले तरी यात अद्याप यश आलेले नाही. सणासुदीचा काळ आणि त्याआधीपासून महागाई वाढल्याने सरकारची तसेच रिझर्व्ह बँकेची चिंता वाढली होती, त्यानंतरच्या वेगवेगळ्या उपाययोजनांमुळे रिझर्व्ह बँकेनेही महागाई घटण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यापार्श्वभूमीवर राष्ट्रीय संख्याशास्त्रीय संघटनेतर्फे (एनएसएसओ) तर्फे किरकोळ महागाईचे तर वाणिज्य मंत्रालयातर्फे घाऊक महागाईची आकडेवारी आज जाहीर झाली. यानुसार मागील तीन महिन्यात पहिल्यांदाच लक्षणीय प्रमाणात किरकोळ

महागाई घटली आहे. सप्टेंबरमध्ये ७.४१ असलेली टक्के किरकोळ महागाई कमी होऊन

ऑक्टोबरमध्ये ६.७७ टक्के अशी कमी झाली. असे असले तरी अन्नधान्य, खाद्यपदार्थांच्या दरात अपेक्षित घट झालेली नाही यामुळे खाद्यान्न महागाई ऑक्टोबरमध्ये ७.०१ टक्के राहिली.

# घाऊक महागाई दरही नीचांकी

 शातील घाऊक किंमत आधारित महागाई दराने ऑक्टोबरमध्ये 🗣 गेल्या १९ महिन्यातील नीचांकी स्तर गाठला आहे. घाऊक किंमत आधारित महागाई दर ८.३९ टक्क्यांवर पोहोचला असून, एप्रिल २०२१ नंतर म्हणजे तब्बल १८ महिन्यानंतर पहिल्यांदाच ऑक्टोबरमध्ये हा दर एकेरी अंकात आला आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने आज ही आकडेवारी जारी केली. घाऊक महागाई दरातील ही घसरण सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारी आहे. इंधन आणि उत्पादित वस्तुंच्या किमती कमी केल्याने महागाई दरात घसरण झाल्याचे वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे. मार्च २०२१ मध्ये घाऊक महागाई दर ७.८९ टक्के असा एकेरी होता. त्यानंतर एप्रिल २०२१ तो १०.७९ टक्के होता. त्यानंतर तो सातत्याने १८ महिन्यांपर्यंत दहेरी अंकातच होता. ऑक्टोबर २०२१ मध्ये महागाई दर १३.८३ टक्के होता.

ऑक्टोबरमध्ये खाद्यपदार्थांची महागाई ८.३३ टक्के होती. मागील महिन्यात ती ११.०३ टक्के होती. या महिन्यात भाजीपाला महागाई १७.६१ टक्के होती. सप्टेंबरमध्ये ती तब्बल ३९.६६ टक्के होती. इंधन आणि वीज महागाई दर ऑक्टोबरमध्ये २३.१७ टक्के होता, तर उत्पादनांचा महागाई दर ४.४२ टक्के होती.

# तैवानप्रश्नी मर्यादेचे उल्लंघन करू नका

# जिनपिंग यांचा अमेरिकेला इशारा



असून चीन आणि

राजकीय संबंधांचा श्री जिनपिंग

त्यामुळे या मुद्द्यावर अमेरिकेने मर्यादेचे उल्लंघन करू नये,' असा इशारा चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आज अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांना दिला. बायडेन यांनीही, दोघांमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यास बराच वाव असून नवे शीत युद्ध सुरु करण्याची गरज नाही, अशी भूमिका घेतली.

जी-२० परिषदेसाठी ज्यो बायडेन, जिनपिंग यांच्यासह इतर सदस्य देशांचे प्रमुख इंडोनेशियाची राजधानी बाली येथे येत आहेत. तैवान मुद्यावरून वाढलेला तणाव आणि इतर अनेक प्रकरणांवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बायडेन-जिनपिंग यांची आज प्रत्यक्ष भेट झाली. बायडेन यांनी अमेरिकेचे अध्यक्षपद स्वीकारल्यापासून त्यांची जिनपिंग यांच्याबरोबर झालेली ही पहिलीच भेट आहे. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तीन तास चर्चा झाली. यानंतर दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भेटीतील चर्चेबाबतचे निवेदन प्रसिद्ध केले.

बायडेन यांनी जिनपिंग यांच्याशी बोलताना. दोन देशांमधील स्पर्धेचे रुपांतर संघर्षात व्हायला नको, असे सांगितले. 'दोन्ही देशांनी जबाबदारीपूर्ण स्पर्धा करत संवाद कायम ठेवावा. वैयक्तिकरित्या आपल्या दोघांमध्ये संवाद कायम ठेवण्यास मी कटिबद्ध आहे. मात्र, आपापल्या देशांना विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यास बराच वाव आहे, असे सांगितले.

# सर्वोच्च न्यायालय : केंद्राला १२ डिसेंबरपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश प्रार्थनास्थळ वादप्रकरणो पुन्हा सुनावणा

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली, ता. १४: प्रार्थनास्थळ कायद्याविरोधात (प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट १९९१) सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांवर उत्तर देण्यासाठी केंद्र सरकारने पुन्हा वेळ आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील

डिसेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश आहेत. जानेवारी २०२३ च्या पहिल्या आठवड्यात पुढील सुनावणी होणार आहे

खंडपीठाने सरकारला १२

वाराणसीतील ज्ञानवापी मशिद प्रकरणात हिंदू पक्षाच्या विरोधात याच कायद्याचा आधार घेण्यात येत असल्याने या प्रकरणाच्या सुनावणीला

महत्त्व आले आहे. ज्येष्ठ वकील अश्विनी उपाध्याय यांच्याशिवाय भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी, विश्वभद्र पुजारी पुरोहित महासंघ आदी याचिकाकर्त्यांनी न्यायालयात या कायद्याला आव्हान दिले आहे.

'प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट' नागरिकांचा हा हक्क हिरावून घेतो. हा कायदा त्या हिंदू, शीख, बौद्ध आणि जैन समुदायांना त्यांच्या पवित्र स्थळांवर प्रतिबंधित करतो, ज्यांच्या प्रार्थनास्थळांच्या जागेवर

मशिदी, दर्गे किंवा चर्च जबरदस्तीने बांधण्यात आली होती. हे न्याय मिळवण्याच्या मूलभूत अधिकाराचे तर उल्लंघन आहेच शिवाय धर्माच्या आधारे भेदभावही आहे असेही याचिकांत म्हटले आहे.

# केंद्राची कोणतीही भूमिका नाही

२०२० मध्ये दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने १२ मार्च २०२१ला नोटीस जारी केली; मात्र आजतागायत केंद्राने कोणतीही भूमिका घेतली नाही. या वर्षी ९ सप्टेंबरला न्यायालयाने केंद्राला दोन आठवड्यांत उत्तर दाखल करण्यास सांगितले होते; मात्र सरकारतर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी आणखी वेळ देण्याची विनंती केली. न्यायालयाने ती मान्य केली. १९९१ च्या प्रार्थनास्थळ कायद्यानुसार देशातील सर्व धार्मिक स्थळांना दर्जा स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा म्हणजे १९४७ मध्ये जसा होता तसाच राखला जावा अशी तरतूद आहे. नेमक्या याच कलमाल आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत.

# राष्ट्रवादीच्या आमदाराचा पक्षाला रामराम

कंधाल जडेजा

पोरबंदर, ता. १४ (पीटीआय) : राष्ट्रवादी काँग्रेसचे गुजरातमधील एकमेव आमदार

कंधाल जडेजा सोमवारी राजीनामा

पक्षाचा

दिला. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी त्यांना उमेदवारी नाकारल्याने ते नाराज झाले होते. राष्ट्रवादीने त्यांच्या नावाची शिफारस केली नसली तरी जडेजा यांनी गेल्या आठवड्यात उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पोरबंदर जिल्ह्यातील कुटियाना मतदारसंघातून ते २०१२ व २०१७ मध्ये 'राष्ट्रवादी'च्या तिकिटावर निवडून आले होते. कंधाल जडेजा यांनी पक्षाचे गुजरातमधील अध्यक्ष जयंत पटेल उर्फ जयंत बोस्की यांना आज पत्र पाठविले.

### MINOR IRRIGATION DIVISION, RANCHI.

e-Tender e-Procurement Notice e-Tender Reference No. WRD/MID/

RANCHI F, - 08/2022-23 Under Minor Irrigation Division, Ranchi. Construction of Series of Check Dam on Name of the work Kol Nala Block:- Mandar, Dist-Ranchi, Estimated Cost- Rs. 22369675.42 Time of Completion (11 months) Date of Publication of E 25.11.2022 at 2.00 pm Tender on website 4. Last date/Time for submission of E-Tender BID's 05.12.2022 up to 5:00 pm Executive Engineer, M. I. Division, Ranchi Last Date for receipt of e-(2) Superintending Engineer, M. I Circle, tender hard copy bid's fee, Ranchi security and other (3) Executive Engineer, Design Division, document's At Ranchi. till 10.12.2022 up to 5:00 pm 13.12.2022 at 2:00 pm Date of Opining Tender Executive Engineer, M.I. Division, Name & address of office Ranchi, Room No. 302, Abhiyantran Inviting tender Bhawan, Kutchery Chowak, Ranchi Contact no. of e-9431190681 Procurement officer Helpline number of e-0651-3512781/Email ID- eemidran-cemr-Procurement cell Note:-(1) Only e-Tenders will be accepted.

(2) Published Estimated Cost may be Increase or Decrease Further details can be seen on website http://jharkhandtenders.gov.in Executive Engineer, Minor Irrigation Division.

PR.NO.282281 Minor Irrigation(22-23):D

# eClerx

### ईक्लर्क्स सर्व्हिसेस लिमिटेड CIN: L72200MH2000PLC125319

नोंदणीकृत कार्यालय: सोनावाला बिल्डींग, १ला मजला, २९ बँक स्ट्रीट, फोर्ट, मुंबई - ४०००२३, भारत, फोन:+९१ (२२) ६६१४८३०१, फॅक्स क्र.+९१(२२)६६१४८६५५ ईमेल: investor@eclerx.com वेबसाईट: www.eclerx.com

टपाल मतदान सूचना

कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियमावली २०१४ (नियमावली) च्या नियम २२ सह वाचल्या जाणाऱ्या कंपनी कायदा, २०१३ (कायदा) च्या कलम ११०, १०८ आणि जर असल्यास लागु असलेल्या तरतूदी आणि कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या (एमसीए परिपत्रके) द्वारे जारी करण्यात आलेली साधारण परिपत्रके क्र. १४/२०२० दिनांकित एप्रिल ८, २०२०, साधारण परिपत्रक क्र. १७/२०२०, दिनांकित एप्रिल १३, २०२०, साधारण परिपत्रक क्र. २२/२०२० दिनांकित जून १५, २०२०, साधारण परिपत्रक क्र. ३३/२०२०, दिनांकित सप्टेंबर २८, २०२०, साधारण परिपत्रक क्र. ३९/२०२० दिनांकित डिसेंबर ३१, २०२०, साधारण परिपत्रक क्र. २०/२०२१ दिनांकित जून २३, २०२१, साधारण परिपत्रक क्र. २०/२०२१ दिनांकित डिसेंबर ८, २०२१ आणि साधारण परिपत्रक क्र.०३/२०२२ दिनांक मे ०५, २०२२ (वेळोवेळी फेरफार करण्यात आल्यानुसार कोणत्याही संवैधानिक बदलांसह किंवा सध्या वापरात असलेल्या) आणि वेळोवेळी फेरफार करण्यात आलेल्या सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिसक्लोझर रिकायरमेंटस), नियमावली, २०१५ आणि अन्य लागू असलेले कायदे आणि नियमावलीच्या अनुसार ई-मतदान प्रक्रियेद्वारे (ई-मतदान) पोस्टल बॅलेट नोटिसमध्ये प्रदान केल्यानुसार कंपनीच्या समभागांच्या पुनखरिदीसाठी ईक्लर्क्स सर्व्हिसेस लिमिटेडच्या सभासदांची संमतीसाठी या द्वारे ही सूचना देण्यात येत आहे.

एमसीए परिपत्रकाच्या अनुसार कंपनीने स्पष्टीकरण निवेदनासह टपाल मतदान सूचनेच्या इलेक्ट्रॉनिक प्रती सोमवार, नोव्हेंबर १४, २०२२ रोजी कंपनीच्या सर्व सभासदांना जे कट ऑफ दिनांक नोव्हेंबर ११, २०२२ च्या अनुसार त्यांच्या ई-मेल आयडीची नोंद कंपनीकडे (प्रत्यक्ष स्वरूपात भाग धारणा केली असल्यास) किंवा त्यांच्या डिपॉझिटरी पार्टीसिपंट ह्यांच्याकडे (इलेक्ट्रॉनिक स्वरूपात भाग धारणा केली असल्यास) नोंद केली आहे, त्यांना पाठविण्यात आली आहे. टपाल मतदान सूचना कंपनीचे संकेतस्थळ <u>www.eclerx.com,</u> स्टॉक एक्स्चेंजच्या संकेतस्थळावर म्हणजेच बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> आणि www.nseindia.com अनुक्रमे आणि केफिन टेक्नोलॉजीस लिमिटेडच्या संकेतस्थळावर म्हणजेच <u>http://evoting.kfintech.com</u> वर उपलब्ध आहे.

एमसीए परीपत्राकांच्या मान्यतेच्या अनुसार सभासदांना केवळ ई–मतदानाच्या माध्यमातून मतदान करता येईल. सभासद ज्यांची नावे शुक्रवार, नोव्हेंबर ११, २०२२ च्या अनुसार सभासदांच्या नोंदवही/ लाभार्थी मालकांच्या यादीमध्ये आली आहेत केवळ त्यांचा ई–मतदानासाठी विचार करता येईल. अशी व्यक्ती जी कट ऑफ दिनांकाच्या अनुसार सभासद नाही त्यांनी सदर सूचना केवळ माहितीसाठी असल्याचे समजावे.

कंपनीने सर्व त्यांच्या सभासदांना ई–मतदान सुविधा पुरविण्यासाठी केफिन टेक्नोलॉजीस लिमिटेडच्या सेवांची निवड केली आहे. सभासदांना विनंती करण्यात येत आहे की ई-मतदानाची सुरूवात मंगळवार, नोव्हेंबर १५, २०२२ रोजी स. ०९:०० वा. (भाप्रवे) सुरु होईल आणि बुधवार, डिसेंबर १४, २०२२ रोजी सायं. ०५:०० वा. (भाप्रवे) समाप्त होईल. एकदा सभासदाच्या द्वारे मतदान झाल्यानंतर त्यांना परत ते बदलता येणार नाही.

सभासद ज्यांची नावे सभासदांच्या नोंदवही/लाभार्थी मालकांच्या यादीमध्ये कट ऑफ दिनांक शुक्रवार, नोव्हेंबर ११, २०२२ च्या अनुसार आलेली आहेत आणि ज्यांनी त्यांच्या ई-मेल आयडीची नोंद केलेली नाही त्यांना विनंती करण्यात येत आहे की जर डिपॉझिटरीकडे इलेक्टॉनिक स्वरूपात समभाग धारणा केली असल्यास आणि प्रत्यक्ष स्वरूपात भाग धारणा जर केली असल्यास त्यांनी कंपनीचे निबंधक आणि शेअर ट्रान्स्फर एजंट, केफिन टेक्नोलॉजीस लिमिटेड ह्यांना elnward.rls@kfintech.com वर किंवा त्यांच्या सेलेनियम टॉवर बी, प्लॉट ३१ आणि ३२, फायनॅन्शियल डिस्ट्रीक्ट, नानाक्रमगुडा, सेरिलिंगमपल्ली मंडळ, हैद्राबाद - ५०००३२ तेलंगाना वर

सभासदांनी कृपया नोंद घ्यावी की, एमसीए परिपत्रकाच्या अनुषंगाने कंपनीने आर्थिक वर्ष २०२२– २३ दरम्यान समभागधारकांना मर्यादित कारणांसाठी अशी प्रक्रिया योजिली आहे की सभासदांना सर्व पत्रव्यवहार व सूचना इलेक्ट्रानिक स्वरूपात प्राप्त होण्याकरीता त्यांच्या ई-मेल आयडीची नोंद करण्यासाठी <u>https://ris.kfintech.com/clientservices/postalballot/</u> registration.aspx चा वापर करावा.

ई-मतदान प्रक्रियेच्या संदर्भात टपाल मतदान सूचनेमध्ये सूचना देण्यात आल्या आहेत. केवळ ई-मतदान प्रक्रियेद्वारे टपाल मतदान प्रक्रिया नि:पक्ष आणि पारदर्शी पद्धतीने होण्यासाठी संचालक

मंडळाने नोव्हेंबर १०. २०२२ रोजी झालेल्या छाननीकर्ते म्हणून मे. सविता ज्योती असोसिएटस. कंपनी सचिव श्रीमती सविता ज्योती ह्यांची छाननीकर्त्या म्हणून नेमणूक केली आहे.

ई-मतदानाच्या द्वारे झालेल्या टपाल मतदानाचा निकाल (छाननीकत्याँच्या अहवालासह) कंपनीच्या अध्यक्षांच्या द्वारे किंवा त्यांच्याद्वारे अधिकृत करण्यात आलेल्या व्यक्तीच्या द्वारे गुरुवार, डिसेंबर १५, २०२२ रोजी जाहीर करण्यात येईल आणि कंपनीच्या <u>www.eclerx.com</u> ह्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल तसेच कंपनीचे समभाग सुचीबद्ध असलेल्या बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड ह्यांना देखील कळविण्यात येईल.

इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे मतदानाच्या संदर्भात कोणतीही समस्या आणि/किंवा तक्रार असल्यास समभागधारकांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी https://evoting.kfintech.com/ (केफिन संकेतस्थळ) वरील हेल्प आणि वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि ई-मतदान पुस्तिकेचा संदर्भ घ्यावा किंवा श्री. एस. व्ही. राजू, उप महाव्यवस्थापक, (युनिट: ईक्लर्क्स सर्व्हिसेस लिमिटेड) केफीन टेक्नोलॉजीस लिमिटेड, सेलेनियम टॉवर बी, प्लॉट ३१ ऑणि ३२, फायनॅन्शियल डिस्ट्रीक्ट, नानाक्रमगुडा, सेरिलिंगमपल्ली मंडळ, हैद्राबाद-५०००३२, तेलंगाना. किंवा evoting@kfintech.com वर किंवा केफिन टेक चा टोल फ्री क्र. १८०० ३०९ ४००१ वर

ईक्लर्क्स सर्व्हिसेस लिमिटेड करिता प्रतिक भानुशाली कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

# काँग्रेसकडून गुजरातमध्ये विभागनिहाय निरीक्षक नियुक्त

मुकुल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरही जबाबदारी



ता. गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी कॉग्रेसने वरिष्ठ नेत्यांचा समावेश असलेल्या

कार्यपालक अभियंता का कार्यालय

लघु वितरणी प्रमण्डल संख्या–७ गालुडीह

Email ID: eemdd7gal.chandil@gmail.com

ई0-निविदा रेफ्रेन्स नं0-WRD/MDD-7/GALUDIH/SBD-12/2022-23.

दिनांक 14.11.2022

जवळपास चाळीसहून अधिक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. यासाठी उत्तर, दक्षिण, सौराष्ट्र आणि मध्य अशा चार विभागांत विभागणी करण्यात आली असून मुख्यालयासह या विभागांची जबाबदारी मुकुल वासनिक, मोहन

विभाग का नाम

कार्य का नाम

प्राक्कलित राशि

कार्य पूर्ण करने का समय

वेवसाईट पर ई0-निविदा

प्रकाशन की तिथि

ई0-निविदा अभिलेख

डाउनलोड/अपलोड करने

की तिथि

प्रि-बिडिमटिंग की तिथि

परिमाण विपत्र का मूल्य एवं

अग्रधन की राशि जमा

करने की अंतिम तिथि

Pre-Bid Qualification

खोलने की तिथि समय एवं

ई0-निविदा प्रकाशित करने

वाले पदाधिकारी का नाम

ई0 प्रोक्यूरमेंट पदाधिकारी

का मोबाईल नं0

ई0 प्रोक्यूरमेंट सेल का



मुख्यमंत्री पृथ्वीराज

पृथ्वीराज चव्हाण के. आणि माजी मंत्री

सोपविण्यात आली आहे.

येणाऱ्या लोकसभा मतदारसंघांसाठी देखील स्वतंत्र निरीक्षकांची नेमणुक करण्यात आली आहे. संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी या नियुक्त्या जाहीर केल्या. यामध्ये

जल संसाधन विभाग, झारखंड सरकार।

Const. of Sub Minor & W/C of OR-47

through UGPL, Ex. Km 100.500 of CLMC

रू० 58,36,24,302.92 (अठावन करोड

छत्तीस लाख चौबीस हजार तीन सौ दो

रूपये बान्नबे पैसे ) मात्र।

730 दिन

18.11.2022, 12.00 बजे अपराहन से

18.11.2022 से 09.12.2022, 5.00 बजे

अपराहन तक

25.11.2022, 12.00 बजे अपराहन,

Chief Engineer Office, Chandil

Complex, Adityapur, Jamshedpur.

09.12.2022 से 12.12.2022, 5.00 बजे

अपराह्न तक

13.12.2022, 12.00 बजे अपराह्न,

MIS Cell Cum e-Procurement Cell,

Chandil Complex, Adityapur, Jamshedpur.

कार्यपालक अभियंता, लघु वितरणी

प्रमण्डल संख्या-7, गालुडीह।

7761822355

मुकुल वासनिक यांच्याकडे उत्तर गुजरातची, मोहन प्रकाश यांच्याकडे विभागाची, पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे मध्य गुजरातची तर बीके हरिप्रसाद यांच्याकडे पक्ष त्याचप्रमाणे बी. मुख्यालय असलेल्या उत्तर गुजरातची हरिप्रसाद जबाबदारी देण्यात आली.

के. एच. मुनियप्पा या नेत्यांकडे माजी मंत्री मुनियप्पा हे हरिप्रसाद यांना मदत करतील. हे सर्व नेते दरम्यान, चारही विभागांमध्ये गुजरात निवडणुकीची जबाबदारी सांभाळणारे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या संपर्कात राहतील. त्याचप्रमाणे २६ लोकसभा मतदारसंघांसाठी निरीक्षकांनाही नेमण्यात आले आहे.

# प्रौढांमधील प्रेमसंबंध गुन्हेगारी नाही!

नवी दिल्ली, ता. १४ (पीटीआय) 'पोक्सो' कायद्याचा हेतू लैंगिक मुलांचे संरक्षण



कायद्याचा कधीही हेत् नव्हता, असे स्पष्टीकरण दिल्ली उच्च न्यायालयाने दिले. त्याचप्रमाणे, अशा प्रेमसंबंधांचे स्वरूप प्रत्येक प्रकरणातील तथ्य आणि परिस्थितीवरून पाहिले

पाहिजे कारण काही प्रकरणांमध्ये लेंगिक अत्याचारापासून वाचलेल्यावर तडजोड करण्यासाठी दबाव येऊ शकतो, असेही न्यायालयाने म्हटले आहे. सतरावर्षीय मुलीशी विवाह करणाऱ्या मुलाला 'पोक्सो' अंतर्गत अटक करण्यात आली होती. त्याला जामीन मंजूर करताना न्यायालयाने हे निरीक्षण नोंदविले.



अहमदाबाद : भाजप प्रचार मुख्यालयाबाहेरच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या

# पुतळ्यासमवेत सेल्फी घेताना मुले. मोदासह ४० स्टार प्रचारक

नवी दिल्ली, ता. १४ : भाजपने गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी आज दिल्लीत जाहीर केली आहे. या स्टार प्रचारकांमध्ये नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्यासह देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी यांचाही यादीत समावेश आहे.

भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री राजनाथसिंह, स्मृती इराणी, धर्मेंद्र प्रधान, मनसुख मंडाविया, उत्तर प्रदेशचे

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आदींचा समावेश आहे. मनोरंजन क्षेत्रातील प्रचारकांत भोजपुरी गायक निरहुआ भाजप खासदार हेमामालिनी, खासदार रवी किशन, मनोज तिवारी, परेश रावल यांची नावे यादीत आहेत. भाजपने यंदा तिकिटे कापलेले माजी मुख्यमंत्री विजय रुपानी, उपमुख्यमंत्री नितीन पटेल, ज्येष्ठ नेते वजूभाईवाला यांच्याही नावांचा यादीत समावेश आहे.

# INTERVIEW • APPOINTMENT • JOB •

## ग्रामीण पश्पालन महामंडळ लिमिटेड CIN: U01110RJ2017PLC058322 जाहिरात क्रमांक: ग्रामीण/१०८/वि/२०२२

पलब्ध करण्यासाठी खालील पात्रताधारक अर्जदारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अंतिम दिनांक २१ नोव्हेंबर २०२२

अ. क्र.	पदाचे नाव	पदांची संख्या	वयोमर्यादा	पात्रता	कार्यक्षेत्र	मासिक वेतन*
۶.	फिल्ड ऑफिसर	₹4	२१-४०	पदवीधर (कोणत्याही शाखेतील)	जिल्हास्तर	१५०००/-
၃.	सहायक फिल्ड ऑफिसर	१८३	१८-४०	१०+२ उत्तीर्ण (कोणत्याही शाखेतील)	तालुकास्तर	१२०००/-
₹.	पशुपालन कार्यकर्ता	प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक	१८-४०	१० वी उत्तीर्ण	ग्रामपंचायत स्तर	१००००/-

П	
	BHART BECTRONICS QUART ROPOLOGY PROPER
	भारत इलेक्टॉनिक्स लि

DATES	(रक्षा मंत्रालय के अधीन भारत सरकार का एक उद्यम)					
MONITOR	(CIN: L32309KA1954GO)000787)					
लिमिटेड,	भारत सरकारच्या सार्वजनिक उद्योगामधील एक नवरत्न					

शैक्षणिक पात्रता	01.11.2022 चा अनुमव	पदांची सख्या	राखीव	करियर पाथ/ वेतनमान
एसएस एलसी	15 वर्ष सशस्त्र सैन्यातीलपुर्ण केलेल्या सेवेची वर्ष आणि जेसीऔ रैक	01	इतर मागासवर्गीय —01	वेतन वर्ग-VII/करियर पाथ -V Rs. 24500 -3% - 90000+ग्राह्म/भत्ता
एसएस एलसी	15 वर्ष सशस्त्र सैन्यातील पुर्ण केलेल्या सेवेची वर्ष	04	सामान्य वर्ग -02 /अनुसुचित जनजाति - 01/इतर मागासवर्गीय -01	वेतन वर्ग-III/करियर पाथ -III Rs. 20500 -3% - 79000+ ग्राह्म/भत्ता
	एसएस एलसी एसएस	एसएस एसएस सैन्यातीलपुर्ण केलेल्या सेवेची वर्ष आणि जेसीऔ रैक 15 वर्ष सशस्त्र एसएस सैन्यातील पुर्ण केलेल्या	एसएस सैन्यातीलपुर्ण केलेल्या सेवेची वर्ष आणि जेसीऔ रैक वर्ष सशस्त्र सैन्यातील पुर्ण केलेल्या सेवेची वर्ष आणि जेसीऔ रैक वर्ष सशस्त्र सैन्यातील पुर्ण केलेल्या सेवेची वर्ष	पात्रता वा अनुनय संख्या  एसएस सैन्यातीलपुर्ण केलेल्या सेवेची वर्ष आणि जेसीऔ रैक  15 वर्ष सशस्त्र सैन्यातील पुर्ण एलसी केलेल्या सेवेची वर्ष मागासवर्गीय —01  (सएस सैन्यातील पुर्ण केलेल्या सेवेची वर्ष मागासवर्गीय —01/इतर मागासवर्गीय —01

अर्जदाराचे नाव महाराष्ट्राच्या कोंणत्याही जिल्हा सैनिक कल्याण बोर्ड मध्ये नोंदविलेले असणे आवश्यक आहे. दोन्ही पदांसाठी मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

'हर एक काम देश के नाम'

# लघु वितरणी प्रमण्डल संख्या-7

#### 0657-2371765 हेल्पलाईन नं0 नोट:- सिर्फ ई--निविदा स्वीकार होगा। ज्यादा जानकारी के लिए हमारे वेवसाईट http://jharkhandtenders.gov.in पर देखें। \* प्राक्कलित राशि : It may vary. कार्यपालक अभियंता, PR.NO.282247 Water Resource(22-23):D

### REQUIRED - IT MANAGER Require IT Manager with following educational qualifications & skills BE/ME - Computer Science / ENTC / Information Technology with 10 Years of ICT Management experience in Sugar Factories Must possess hands-on experience in, . Configuration & management of system software like various

INTERVIEW • APPOINTMENT • JOB •

We are looking for passionate Engineers on long term contractual role to be based out near Raigad,

Maharashtra and other PAN India sites for our Bulk Material Handling System O&M contracts.

POSITION: Mechanical Maintenance, Electrical & Instrumentation,

Qualification – B.E./B.Tech/Diploma in Mechanical / Electrical & Instrumentation

Walk-In Interview: 18th & 19th Nov. 2022 (On The Spot Offer)\* Time: 8.30 am to 5.00 pm

enue: Hotel Royal Tulip – Navi Mumbai, 26/B, Sector 7, Kharghar, Navi Mumbai 410210

(indly carry the photocopies of your qualification certificates,

updated CV, Passport size photo and latest salary proofs.

Apeksha: Mo. 9518579351 | Abhyuday: Mo. 9595545007

Share your updated CV with: apeksha.waghmare.external@thyssenkrupp.com | abhyuday.khade.external@thyssenkrupp.com

Padmashri Dr. Vitthalrao Vikhe Patil S.S.K. Ltd

Pravaranagar, Tal. Rahata, Dist. Ahmednagar (M.S.) - 413 712

Phone 02422-252301 to 04,

E-mail: hrpravarasugar@gmail.com

Experience: 3 to 10 years of engineering experience from power, heavy

machinery, cement, steel, mining, sugar etc. industries can apply.

The incumbent would get exposure in related portfolios of operations and maintenance of BMHS.

**ENGINEER Safety Officer** 

thyssenkrupp Industries India Pvt Ltd. is hiring

Engineers for Plant Services and Asset Management Business.

Operations (Desk), Operations (Shift Incharge),

Operating systems, Web Servers, RDBMS (SQL Server, Oracle), Security / Antivirus software etc. Configuration and management of Hardware (Server, Desktop &

Mobile) & Networking resources. Effective liasoning with Factory ERP software system providers, change management and working knowledge of factory's business processes like Agriculture, Purchase, Sales, Accounts, Payroll etc. Project management with good Marathi & English written & oral

Apply within 08 days from the date of publication of this advertisement. Candidates to forward resume affixing recent color passport size photograph along with all supporting documents on above email. I/c Managing Director Vice Chairman Chairman



क्र.	पदाचे नाव	पदांची संख्या	वयोमर्यादा	पात्रता	कार्यक्षेत्र	वेतन*
٧.	फिल्ड ऑफिसर	३५	२१-४०	पदवीधर (कोणत्याही शाखेतील)	जिल्हास्तर	१५०००/-
٦.	सहायक फिल्ड ऑफिसर	२८३	१८-४०	१०+२ उत्तीर्ण (कोणत्याही शाखेतील)	तालुकास्तर	१२०००/-
₹.	पशुपालन कार्यकर्ता	प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक	१८-४०	१० वी उत्तीर्ण	ग्रामपंचायत स्तर	१००००/-

	त सर्व माहिती, नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचाव्यात. ३. पशुपाल व्यतस्तरावर करण्यात येईल. एका ग्रामपंचायतीमधून एका पशुपाल ोईल.
WHEN PROPERTY AND THE P	भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (रक्षा मंत्रालय के अधीन भारत सरकार का एक उद्यम)

पदा चे नाव	शैक्षणिक पात्रता	01.11.2022 चा अनुभव	पदांची सख्या	राखीव	वेतन वर्ग / करियर पाथ / वेतनमान
जूनिग्रर सुपरवाइजर (सुरक्षा) पुरुष	एसएस एलसी	15 वर्ष सशस्त्र सैन्यातीलपुर्ण केलेल्या सेवेची वर्ष आणि जेसीऔ रैक	01	इतर मागासवर्गीय —01	वेतन वर्ग-VII/करियर पाथ -V Rs. 24500 -3% - 90000+ग्राह्म/भर
हवलदार (सुरक्षा) पुरुष	एसएस एलसी	15 वर्ष सशस्त्र सैन्यातील पुर्ण केलेल्या सेवेची वर्ष	04	सामान्य वर्ग -02 /अनुसुचित जनजाति - 01/इतर मागासवर्गीय -01	वेतन वर्ग-III/करियर पाथ -III Rs. 20500 -3% - 79000+ ग्राह्म/भत्ता

सविस्तर माहिती व अर्जासाठी वेबसाइट http://www.bel-india.in वर करियर / रिक्रुट्मेट पहा. सहायक प्रबंधक (मासं व प्र)

दिनांक : नोव्हेंबर १४, २०२२ 020-22903000 ठिकाण : मुंबई